| | For | rm G | | | |
|----------|---|--|--|--|--|
| | RELEVANT PARTICULARS | | | | |
| 1 | Name of corporate debtor | Maitreyi Capital Advisors Private Limited | | | |
| 2 | Date of incorporation of corporate debtor | 06-02-2015 | | | |
| 3 | Authority under which corporate debtor is | Registrar of Companies-Mumbai | | | |
| | incorporated / registered | | | | |
| 4 | Corporate identity number / limited liability identification number of corporate debtor | U74999MH2015PTC261681 | | | |
| 5 | Address of the registered office and principal | B-604/605, 6th Floor, LEO Building, Kohinoor CHS, Plot | | | |
| ľ | office (if any) of corporate debtor | No. 479, 24th Road, Khar (West), Mumbai Mumbai City | | | |
| | | MH 400052 IN | | | |
| 6 | Insolvency commencement date in respect of | 27-09-2019 | | | |
| <u> </u> | corporate debtor | 10 11 0001 (F. V. 00 07 0000) | | | |
| 7 | Date of invitation of expression of interest | 19-11-2021 (Earlier on 03-07-2020) | | | |
| 8 | Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at: | Can be obtain by sending email at cirp.mcapl@gmail.com | | | |
| 9 | Norms of ineligibility applicable under section | Available on Webtite of IBBI (ibbi.gov.in) or Details can | | | |
| | 29A are available at: | be sought by emailing at cirp.mcapl@gmail.com | | | |
| 10 | Last date for receipt of expression of interest | 04-12-2021 (Earlier on 18-07-2020) | | | |
| | | , , , , , , , , , , , , , , , , , , , | | | |
| 11 | Date of issue of provisional list of | 14-12-2021 (Earlier on 28-07-2020) | | | |
| 12 | prospective resolution applicants Last date for submission of objections to | 19-12-2021 (Earlier on 02-08-2020) | | | |
| 12 | provisional list | 17-12-2021 (Earlier on 02-08-2020) | | | |
| 13 | Date of issue of final list of prospective resolution | 29-12-2021 (Earlier on 12-08-2020) | | | |
| | applicants | | | | |
| 14 | Date of issue of information | 19-12-2021 (Earlier on 02-08-2020) | | | |
| | memorandum, evaluation matrix and request | | | | |
| | for resolution plans to prospective | | | | |
| 15 | resolution applicants Manner of obtaining request for | Eligible Resolution Applicants set out as per S.No.8 may | | | |
| 13 | resolution plan, evaluation matrix, | communicate with RP at address/email mentioned in seriel | | | |
| | information memorandum and further | No.21 for obtaining request for resolution plan, | | | |
| | information | evaluation matrix, information memorandum and | | | |
| | | further information | | | |
| 16 | Last date for submission of resolution plans | 18-01-2022 (Earlier on 01-09-2020) | | | |
| 17 | Manner of submitting resolution plans to | In electronic form and followed by post or by hand | | | |
| | resolution professional | delivery in sealed envelope | | | |
| 18 | Estimated date for submission of resolution | 31-01-2022 (Earlier on 01-10-2020) | | | |
| | plan to the Adjudicating Authority for | | | | |
| 1.0 | approval | Div 1 D 1 1 2 | | | |
| 19 | Name and registration number of the | Ritesh P Adatiya | | | |
| 20 | resolution professional Name, Address and e-email of the resolution | Regn. No. IBBI/IP-001/IP-P01334/2018-2019/12013 | | | |
| | professional, as registered with the Board | E – 904, Iscon Platinum; Bopal Cross Road, Bopal, | | | |
| | 1, | Ahmedabad. Email: cirp.mcapl@gmail.com | | | |
| 21 | Address and email to be used for | B-401, The First, B/h ITC Hotel, B/s Keshavbaugh Party | | | |
| | correspondence with the resolution | Plot, Vastrapur, Ahmedabad-380015. | | | |
| | professional | Email: cirp.mcapl@gmail.com | | | |
| 22 | Further Details are available at or with | Can be obtain by sending email at <u>cirp.mcapl@gmail.com</u> | | | |
| 23 | Date of publication of Form G | 19-11-2021 (Earlier on 03-07-2020) | | | |
| | | Ritesh PrakashAdatiya | | | |
| Date: | 19-11-2021 | Resolutation professional | | | |
| Place | Ahmadahad | IDDI/ID 001/ID D01224/2019 2010/12012 | | | |

Place: Ahmedabad

IBBI/IP-001/IP-P01334/2018-2019/12013
B-401, The First, B/h ITC Hotel, B/s Keshavbaugh Party Plot, Vastrapur,Ahmedabad-380015.
For M/s Maitrevi Capital Advisors Private Ltd.

112, J. C. Road, Bangalore-560 002, and one of its Branch Office amongst others

Near Courier Hall, Vile Parle (East), Mumbai-400 099, in the State of Maharashtra

. M/s. Viren Tours & Travels (Prop. Ms. Reshma Atish Vhatkar).

epresented by Mr. Rohitash Kumar Age: 57 Years, Officer

C Wing, 3rd Floor, 301, Pooja Enclave, Near Takdir Hotel,

Kalina Santacruz (Fast) Mumbai-400 029

(Proprietor of M/s. Viren Tours and Travels)

Kalina, Santacruz (East), Mumbai-400 029

Dated this 11th November, 2021.

. Ms. Reshma Atish Vhatkar, Age - Adult

known as Domestic Airpot Branch having address at : Terminal No.1 B, Gate No. 1

Versus

MAHARASHTRA JEEVAN PRADHIKARAN

e-Tender Notice No.: 8 for 2021-22

Maharashtra Jeevan Pradhikaran invites e-Tender from those who fulfil the pregualification criteria, from the Unplasticised PVC pipes manufacturer/ dealer or trader/importer for the work for supply of following pipes in D-tender form. Please visit wedsite www.mahatenders.gov.in for detailed

| e-Tender Notice No. 8 For year 2021-22 | Description of Items | Approximate Cost (Rs. Crores) |
|--|--|-------------------------------------|
| 1(1) | Manufacturing & supplying in standard lengths both 63 mm dia. to 250 mm dia. ISI mark rigid Unplasticised PVC pipes suitable for potable water with solvent cement joints (Item Rate). | 115.64 |
| 1(2) | Manufacturing & supplying in standard lengths both 63 mm dia. to 250 mm dia. ISI mark rigid Unplasticised PVC pipes suitable for potable water with rubber ring joints (Item Rote). | 137.36 |
| Total | 253.00 | |

Date: 17.11.2021

DGIPR 2021-21/2778

Superintending Engineer (HQ) Maharashtra Jeevan Pradhikarar Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN that (1) MR. ZUBIN KAMLESH SHAH, and (2) MS ZEENAL ZUBIN SHAH (the 'Owners'), being the joint Members of the Padma Co-operative Housing Society Limited ('Society'), have agreed to sell to our clients their Flat, Car Parks and the Shares of the Society described in the undermentioned Schedule (hereinafter the 'said Property') inclusive of their membership of the Society. The Owners have represented to our clients that they have borrowed monies from ICICI Bank Ltd., against the security of the said Property.

All person(s), entity, entities, including any bank(s) (with the exception of ICICI Bank Limited), financial institution(s) and/or non-banking financial companies having share, right, title, interest, claim, demand or benefit in respect of or against the said Property or any portion thereof by way of: sale, transfer, assignment, exchange, allotment letters, Memorandum of Understandings, term sheets, writings, undertaking, indemnity, security documents/ arrangements, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy license, lien, mortgage, charge, encumbrance, covenant, trust, easement, gift, inheritance, bequest, maintenance, possession development rights, right of way, reservations, family arrangement/settlement, agreement, lis pendens, right of prescription or pre-emption or other disposition or under any suit, decree or injunction, order of attachment or award passed by any court or arbitration or otherwise howsoever (hereinafter "the Claim") are hereby requested to make the same known in writing along with complete documentary proof in respect thereof to the undersigned at their office at G-16. Vireshwardhara, Bajaj Road, Near Old Kapol Bank, Vile Parle (West) Mumbai 400056, within 15 days of publication hereof, failing which it shall be presumed that no such Claim exists and if it exists, it shall be deemed that the Claimant has relinquished such Claim and/or waived any right to exercise such Claim and the same shall not be binding on our clients SCHEDULE

(Description of the said Property)

ALL THAT THE Flat No. 1101 admeasuring 114.57 square meters i.e. 1,233 square feet (Carpet Area) as per sanctioned building plans and 122.16 square meters i.e. 1,315 square feet (Carpet area) as per RERA on the 11th floor of the Building known as 'Padma' constructed on property situate at Ghodbunder Road (Swami Vivekanand Road), Vile Parle (West), Mumbai- 400 056, bearing Non-Agricultural Survey No. 194-B, forming portion of land bearing Old Survey No. 194 and parts of Plot Nos. 6 to 11 and Varkas as well as S.No.262 Hissa Nos.3 (Part) and 4 (Part) and bearing City Survey No.406A (formerly bearing City Survey Nos. 406 (Part), 406/1, 406/2 and 406/5), bearing Non-Agricultural Survey No.194-B, admeasuring 1197.22 square metres (or thereabouts), bearing Parle-Andheri Municipal Nos. 164, 165, 166 and 166-A, within the Registration Sub-District of Bandra, District Mumbai Suburban, within Greater Mumbai together with 10 (ten) Fully paid up shares of Rs.50/-each bearing distinctive Share Nos. 291 to 300 (both inclusive) as evidenced by Share Certificate No.30 of the Padma Co-operative Housing Society Limited and also together with three Car Park Spaces bearing Nos.41, 42 and 43 in the mechanized puzzle car park system, in the stilt. Dated this 18th day of November 2021

M/S. MAHIMTURA & CO. (SUBURBAN) ADVOCATES & SOLICITORS



Relationship beyond Banking AHMEDNAGAR BRANCH

2457, Dream Plaza, Opp. Power House, TeliKhunt, Ahmednagar 414001, Maharashtra, Phone: 0241-23450, Fax: 0241-2344485 APPENDIX-IV

POSSESSION NOTICE (For Immovable property)

Whereas

The undersigned being the authorised officer of the Bank of India (name of the Institution) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice dated 09-06-2021 calling upon the Borrower Mr. Quadir Mohd Ismail Shaikh to repay the amount mentioned in the notice being Rs. 56,89,196/- (in words Rs. Fifty six lakhs eighty nine thousand one hundred nighty six with further Interest due from 31.03.2021) within 60 days from the date of receipt

The borrower's having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken SYMBOLIC POSSESSION of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement) Rules, 2002 on this the 12th day of November of the year 2021.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the **Bank of India** (name of the Institution) for an amount Rs. 56,89,196/- plus interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immovable Property Land and building situated at Plot No. 10, Survey No. 278/3 area admeasuring 185 sq.mtrs. situated at Shelar Mala, Bhingai Ahmednagar in the name of Mr. QuadirMohd Ismail Shaikh

Bounded: On the North by Plot No. 9 Sv No. 277 part On the South by Plot No. 14

On the East by On the West by

Date: 12/11/2021 Place: Ahmednagar

Eligibility Crite-

MADHYA PRADESH WAREHOUSING & LOGISTICS CORPORATION Office Complex, 'A' Block, Gautam Nagar, Bhopal 462023

Authorised Officer

(Bank of India)

Phone No.: 0755-2600509, 2600510, 2600524 Website: www.mpwarehousing.com, e-mail: mpwlc.ho@mp.gov.in MPWLC/Const./2021/4277 Bhopal, Dated: 17.11.2021

NOTICE INVITING TENDER (NIT)
Appointment of Commercial Lessee for taking warehouse/warehouse premises of MPWLC in M.P. State on lease.

Madhya Pradesh Warehousing & Logistics Corporation (MPWLC) is an autonomous body engaged in scientific storage of agriculture and associated produce in the state. MPWLC has warehouses established across the State and now intends to lease out on as-is where-is basis some of its warehouses/warehouse premises as detailed in section 7.7 of the Bid

Document, The bid documents can be viewed on the website of MPWLC (www.mpwarehousing.com) and downloadable from e-procurement site http://mptenders.gov.in from 17th Nov, 2021 onwards. All further details/revisions/amendments in context of this Bid Document will be

available only through above portals. Bidders are requested to note the following important dates:

| L | | 3 - 1 |
|---|----|---|
| I | 1. | Pre-bid meeting shall be held online on 25th Nov., 2021 at 11.30 am. |
| ı | | Bidders wishing to join the pre-bid meeting are requested to mail their |
| l | | queries on mpwlc.ho@mp.gov.in before 22nd Nov., 2021 along-with |
| ı | | details of the person who shall join the pre-bid meeting. VC link details shall |
| I | | be shared with only those whose requests are received on e-mail. |
| ı | | Response to the queries, if any, shall be uploaded at |
| l | | www.mpwarehousing.com and http://mptenders.gov.in |
| ſ | | |

2. Bid with EMD On or before 08th-Dec-2021 (Wednesday), 16.00 hrs Submission 3. Opening of On 09th-Dec-2021 (Thursday), 17.00 hrs

ria documents 4. Opening of After completion of scrutiny of eligibility criteria documents. Financial Bids M.P. Madhyam/102692/2021

Tadimalla Venkata Subrahmanya Haragopal S/o. Late T. Venkateswara Rao. My wife Tadimalla Vasundhara expired on 05-07-2021 having HDFC securities Demat Account No. 18205512 Demat ID: IN301549 at Kothapet Branch Hyderabad she has excuted a un registered will deed dated: 21.7.2018 in my favour during her life time.

Any person/s having any objection right claim over the above will deed may contact the undersigned within 15 days from date of publication of this notice, late no claims will entertained

Tadimalla Venkata Subrahmanya Haragopal R/o. H. No. 3-31, Flat No. 102, Susheela Villa Apartments, Hanuman Nagar, Chaitanyapuri, Hyderabad-500060 Ph: 9848335799

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large hat our clients have agreed to purchase and acquire from (1) GIRISH NARAYAN KULAI and (2) LAXMI KULAI NARAYAN [sai Owners] their right, title and interest in respect of a residential flat no.80 admeasuring 162.27 sq.mtrs carpet area as per RERA and 159.60 sq.mtrs as per MOF or thereabouts, on 8th floor, "A" Wing (**said Flat**) in the building known as "64 Greens' (said Building) together with right to use, occupy, possess and enjoy 3(three) carparking slot i.e., 1(One) Stack Parking Traparking slot i.e., 1(One) Stack Parking Traplwidth 2.00 mts] at the Basement Level accommodating 2(two) cars bearing Nos.108 & 109 and 1(One) Car parking space bearing No.10 in the Parking Stall [admeasuring 2.30 mts x4.50 mts] at ground floor in the said Building attached and appurtenant to the said Flat (said Car Parking Spaces) of "64 Greens Cooperative Housing Society Ltd.," (said Society) situate, lying and being at Plot No.64, TPS No.II, Corner of Green Street & Tagore Road, Next to Poddar High School, (said Building) together with right to use Tagore Road, Next to Poddar High School Santacruz (West), Mumbai-400 054 ogether with 10 (Ten) fully paid-up shares 8.5.0/-(Rupees Fifty Only) each, bearing distinctive number 81 to 90 (both inclusive sued under Share Certificate No.09 dat

0th October, 2019 (said Shares). ny person having any claim against, in to c upon the said Flat, said Shares and the said Car Parking Spaces or any part thereof by way of sale, exchange, inheritance, family arrangement, gift, agreement, contract mortgage (equitable or otherwise) maintenance, bequest, possession partnership, joint venture agreement levelopment rights, lease, tenancy rights rust, lien, easement, attachment ispendens, charge, pledge, guarantee oans, advances, injunction or any othe attachment, or under any decree, order o ward passed by any Court of Law, Tribunal Revenue or Statutory Authority or arbitra award or otherwise, howsoever, is hereby equired to notify the same in writing alon with supporting documentary evidence to the undersigned at "Swagatam" 4th Floor, Plot No.141, S.V. Road, Opp. Khar Police Station, Khar (West), Mumbai –400 052, vithin 11 days from the date of publication of this notice, failing which the claims and/or objections, if any, shall be considered as aived and/or abandoned and our client hall complete the transaction withou reference to such claims and/or objections Dated this 18th day of November, 2021.

For Divya Shah Associates Partne

PUBLIC NOTICE

WE HAVE BEEN ASKED TO INVESTIGATE THE TITLE OF Mr. Hamersheel V. Parikh and Mrs. Niranjana Jitendra Parikh, who claim to be the owners of the property mentioned in the Schedule herein below and who is negotiating with our client to sell and transfer the said property free from all encumbrances and with vacar

Any person having any claim in or to the said property or any part thereof by way of sale, exchange, mortgage, gift, trust inheritance, possession, lease, lien easement, charge, maintenance, tenancy leave and licence, care-taker, occupation possession or otherwise of whatsoever nature is hereby required to make the documentary evidence at our office at Raja Bahadur Mansion", 1st Floor, 8, Ambalal Doshi Marg (formerly Hamam Street), Fort, Mumbai 400-001, within 14 days from the date hereof, otherwise it shall be accepted that there does not exist any such claim and the same will be considered as waived and/or abandoned

and the sale will be completed. SCHEDULE

5 (Five) shares of the face value of Rs. 250/- (Rupees Two Hundred Fifty) each (fully paid up) The Jolly Maker Premises Co-operative Society Limited (Registered No. BOM/GEN/969 of 1977), bearing Distinctive Nos. 16 to 20 (inclusive) and represented by Share ertificate No. 5, dated 5 September 1977, and, the possession, use and occupation, of Flat No. 21 A, admeasuring 1290 square feet or thereabouts, on the 2nd floor of a building known as "Jolly Maker Apartments Tower A", together with 1 (one) garage, being Garage No. 21-A, admeasuring 350 square feet o hereabouts, in the compound of the said Society, and the entitlement to the funds and properties of the said Society. situated at 95-96-97, Cuffe Parade

Colaba, Mumbai 400-005. Dated this 19th day of November, 2021.

MANAGING DIRECTOR

DBM/ MANEKSHA & SETHNA ADVOCATES & SOLICITORS (Address as above

PUBLIC NOTICE

registered contractors.

year 2021-2022.

MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION

(A Government of Maharashtra Undertaking)

E-Tender Notice No./56/of 2020 Sealed tenders are invited for the work from the

Sr. **Estimated** Name of work No. cost Supply of Tonner & Cartridges required Rs. 10,70,976/ for computer & Photocopy machine for the year 2021-2022. Supply of Printed Stationery for the year Rs. 12,42,250/ 2021-2022. Supply of General Stationery for the Rs. 28,36,495/

E-Tender are invited for the above work are available E-Tendering module on MIDC's Website (www.midcindia.org) from 22/11/2021 to 06/12/2021 upto 11.00 am and shall be opened on the same day i.e. 06/12/2021 if possible. For further details please see detail tender notice on MIDC's Website. Right to reject any or all tender without assigning any reasons thereof is kept reserved by the competent authority. (Telephone No. 020-27474569)

> Jt. Chief Accounts Officer MIDC, Chinchwad, Pune-19

asrec (India) Limited

Bldg. No.2, Unit No. 201-202A & 200-202B, Ground Floor Solitaire Corporate Park, Andheri Ghatkopar Link Road Chakala, Andheri (East), Mumbai - 400093.

POSSESSION NOTICE (For immovable property)

ASREC (India) Limited acting in its capacity as Assignee of Bharat Cooperative Banl (Mumbai) Ltd. vide assignment agreement dated 25th March, 2021 has acquired the secured debt with securities from the original lender Bharat Cooperative Bank (Mumbai) Ltd. The Authorised Officer of Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd. in exercise o powers conferred under section 13 (12) read with rule 3 of the Security Interes (Enforcement) Rules, 2002 issued Demand notice dated 24.09.2019 calling upon the Borrower mentioned below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of notice from the date of receipt of the said notice.

The Borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers and the public in general that the undersigned being the Authorised Officer of ASREC (India) Limited as secured creditor has taken **physical possession** of the property describe herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Ac read with rule 8 of the said rules on the **16th day of November 2021**.

The Borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with such property will be subject to the charge of the ASREC India Limited.

The borrower's attention is invited to provisions of Sub-Section 8 of Section 13 of the Act, i respect of time available, to redeem the secured assets

| oopot | opost of time a variable, to reason the secure accord | | | | | | |
|-------|---|---|--|--|--|--|--|
| I.No. | Borrowers | Notice Amount (Rs.) | | | | | |
| 1. | Placement Services Prop. of Mr. Raju Sohanlal Monga Joint/Co/Borrowers: b) Mrs. Bhavna Raju Monga Suraty: Mr. Deenak Sohanlal Monga | Term Loan A/c No. 3351/6613 (New No. 000833510066134, Rs. 59,68,138.17 as of 31.08.2019 together with further interes @13.90% per annum + penal interest @ 2 per annum thereon with effect from 01.09.2019. | | | | | |
| 2. | a) M/s. Bangalore International | (i) Term Loan A/c No. 007233510000078, R: | | | | | |

3,97,36,388.38 as on 28.08.2019 togethe Placement Services Prop. of Mr. Raju Sohanlal Monga with further interest @13.90% per annum o) Mrs. Bhavna Raju Monga Surety : Mrs. Nancy Richard Kanjurmarg Branch)

penal interest @ 2% per annum thereon w ffect from 29.08.2019. (ii) Term Loan A/c No. 007233510000085, Rs 1,01,49,503.20 as on 09.09.2019 togethe with further interest @13.90% per annum penal interest @ 2% per annum thereon wi effect from 10.09.2019.

Total aggregate outstanding Rs. 5,58,54,029.75 together with further interest from thereo Mortgaged Property

Shop No. 4 and 5, admeasuring carpet area of 50.65 Sq. Meters 818 Sq. Ft. of super built up area) on the ground floor of the Building known as "Simran Plaza", Simran Plaza Premises Co-operative Society Ltd., constructed on piece and parcel of land bearing Plot No. 16, C.T.S No. E/289 in Suburban Scheme No. VII at Village Bandra, Taluka Andheri Mumbai Suburba District, Junction of 3rd and 4th Road, Khar (West), Mumbai - 400052, owned by Mr. Raju Sohanlal Monga and Mrs. Bhavna Raju Monga and bounded by :- East : 3rd Road, West : 4th Road, North: Junction of 3rd and 4th Road and South: Regal Hotel.

Date : 16.11.2021 Place : Mumbai

Sd/-Authorized Officer, ASREC (India) Limited

FORM G INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST

| | RELEVANT P | 'ARTICULARS |
|------|---|---|
| 1 | Name of the Corporate Debtor | Maitreyi Capital Advisors Private Limited |
| 2 | Date of incorporation of corporate debtor | 06-02-2015 |
| 3 | Authority under which corporate debtor is | Registrar of Companies-Mumbai |
| | incorporated / registered | |
| 4 | Corporate identity number / limited | U74999MH2015PTC261681 |
| | liability identification number of corporate | |
| | debtor | |
| 5 | Address of the registered office and | B-604/605, 6th Floor, LEO Building, Kohinoor CHS, |
| | principal office (if any) of corporate | Plot No. 479, 24th Road, Khar (West), Mumbai |
| | debtor | Mumbai City MH 400052 IN |
| 6 | Insolvency commencement date of the | 27-09-2019 |
| | corporate debtor | |
| 7 | Date of invitation of expression of interest | 19-11-2021 (Earlier on 03-07-2020) |
| 8 | Eligibility for resolution applicants under | Can be obtain by sending email at |
| | section 25(2)(h) of the Code is available at: | cirp.mcapl@gmail.com |
| 9 | Norms of ineligibility applicable under | Available on Website of IBBI (ibbi.gov.in) or Details |
| II . | coction 20A are available at: | can be cought by emailing at circ mean@amail.co |

section 29A are available at: can be sought by emailing at cirp.mcapl@gmail.com ast date for receipt of expression of in st | 04-12-2021 (Earlier on 18-07-2020 Date of issue of provisional list of prospective resolution applicants 14-12-2021 (Earlier on 28-07-2020) 19-12-2021 (Earlier on 02-08-2020) 2 Last date for submission of objections to provisional list

Date of issue of final list of prospective 29-12-2021 (Earlier on 12-08-2020) resolution applicants

Date of issue of information memorandum, 19-12-2021 (Earlier on 02-08-2020) evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants Manner of obtaining request for Eligible Resolution Applicants set out as per S. No. may communicate with RP at address/email resolution plan, evaluation matrix mentioned in serial No.21 for obtaining request for information resolution plan, evaluation matrix, information nemorandum and further information Last date for submission of resolution plans 18-01-2022 (Earlier on 01-09-2020) In electronic form and followed by post or by hand Manner of submitting resolution plans to resolution professional
Estimated date for submission of resolu delivery in sealed envelope 31-01-2022 (Earlier on 01-10-2020) plan to the Adjudicating Authority for

approval

Name and registration number of the Ritesh P Adatiya Regn. No. IBBI/IP-001/IP-P01334/2018-2019/12013 Ritesh P Adatiya resolution professional Name, Address and e-mail of the F = 904 Iscon Platinum: Bonal Cross Road Bonal resolution professional, as registered with the Board Ahmadabad, Email: cirp.mcapl@gmail.com

B-401, The First, B/h ITC Hotel, B/s Keshav baugh

Address and email to be used for correspondence with the Resolution Party Plot, Vastrapur, Ahmedabad-380015. Professional
Further Details are available at or with Email: cirp.mcapl@gmail.com Can be obtain by sending email at cirp.mcapl@gmail.com 19-11-2021 (Earlier on 03-07-2020) 3 Date of publication of Form G

Ritesh Prakash Adatiya Resolution professional IBBI/IP-001/IP-P01334/2018-2019/12013 B-401, The First, B/h ITC Hotel, B/s Keshavbaugh Party Plot, Vastraurr Ahmedabad 200045 Vastrapur, Ahmedabad-38001 For M/s Maitreyi Capital Advisors Private Lt

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that my client Mr. Dinesh Nemichand Jain, aged 62 years, residing at A-702, Arham Co-operative Housing Society Ltd., Dattaram Lad Marg, Doctor Compound, Chinchpokali (East) Mumbai-400 012 has disowned his son Mr. Vitesh Dinesh Jain,

Nemichand Jainhas disowned his son Mr. Vitesh Dinesh Jain, of his own free will and consent. My client Mr. Dinesh Nemichand Jain and his family shall not be liable and responsible by any manner whatsoever for any monetary dealings done by Mr. Vitesh Dinesh Jain Mr Vitesh Dinesh Jain was beyond the control and supervision of my client, so my client had severed all relations and disowns the above said Mr. Vitesh Dinesh Jain, from his inheritance absolutely and forever heretofore.

with the above said Mr. Vitesh Dinesh Jain, will be doing so at his own risk and responsibility and my client Mr. Dinesh Nemichand Jain and his family shall not be liable for any act of the above said Mr. Vitesh Dinesh Jain, anybody transacting any kind of monetary transaction and business with Mr.Vitesh Dinesh Jain in respect to my client or his family, is doing that in his or her own risk. My client Dinesh Nemichand Jain

issued

Mumbai, dated 18th the day of November 2021

Advocate for Mr. Dinesh at 308/C, 3rd Floor, Prithvi Vandan CHS Ltd. Near N. M. Joshi Marg Police Station, N. M. Joshi Marg, Lower Parel Mumbai-400 013

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that, we are VAKRATUNDA BUILDCON PRIVATE LIMITED, a company incorporated unde the Companies Act, 1956 registered with the Registrar of Companies under C.I.N. U45201MH2007PTC171826 and having his registered office at SP Centre, 41/44 Minoo Desai Marg, Colaba, Mumbai- 400005 in respect of the Property more particularly described i the Schedule written herein below.

any bank and/or financial institution naving any right, title, benefit, interest claim/objection and/or demand etc. ir respect of the undermentioned property or any part thereof including any right title, benefit, interest, claim/objection and/or demand, etc., by way of sale exchange, barter, loan, mortgage, gift lien, trust, lease, sub-lease, assignment charge, bequest, succession icense, occupation, family arrangemen / settlement, decree and/or order of any Court of Law, contracts / agreements development rights, partnership, any arrangement or otherwise howsoeve are hereby required to make the same known in writing along with supporting from the date of publication hereof have been waived and/or abandone such claim or claims, if any, The Schedule referred to hereinabove

Description of the Property

On or towards the North: By Building no. 27; On or towards the South: By Building no. 29; On or towards the East: By 60' wide road; On or towards the West: Scheme Boundary Line.

Partner DSK Legal Advocates and Solicitors 1203, One World Centre, Tower 2 Floor 12 B, 841, Senapati Bapat Marg Elphinstone Road, Mumbai-400 013 Email: srs@dsklegal.con

नोडल पदाधिकारी

ई-प्रोक्युर्मन्ट सेल

झारखण्ड सरकार ग्रामीण कार्य विभाग मुख्य अभियंता का कार्यालय 102, द्वितीय तल्ला, अभियंत्रण भवन, कचहरी रोड, राँची

ई-निविदा आमंत्रण स्चना

ई-निविदा संख्या:- 66/2021-22/RWD/GARHWA दिनांक: - 18.11.2021 मुख्य अभियंता, ग्रामीण कार्य विभाग, झारखण्ड, राँची द्वारा निम्न

विवरण के अनुसार e-procurement पद्धति से निविदा आमंत्रित की जाती है।

| 141 1 5 State of Process and A 1 1144 State of State of | | | | | |
|---|-----------------------------|---|----------------|---|---------------|
| | आईडेन्टी फिकेशन | | प्राक्कलित | राशि (रूपये में) | कार्य समाप्ति |
| क्र(सं(| गंक्या /गैक्टेन गंक्या | कार्य का नाम | अंक में | अक्षर में | की तिथि |
| 1. | RWD/ GARHWA/ 07/ 2021-22 | सोनेहारा मुख्य पथ से बुल्का तक पथ निर्माण कार्य (लं– 4.200 कि0मी0) | 4,19,63,300.00 | चार करोड़ उन्नीस लाख तिरसठ हजार तीन सौ रू० मात्र | 18 माह |
| 2. | RWD/ GARHWA/ 08/ 2021-22 | एन0एच0—75 जुरवनिया से रोहीला स्कूल तक पथ निर्माण कार्य (लं– 4.300 कि0मी0) | 3,52,47,700.00 | तीन करोड़ बावन लाख सैंतालीस हजार सात सौ रू0 मात्र | 18 माह |

वेबसाईट में निविदा प्रकाशन की तिथि:– 29.11.2021 ई-निवेदा प्राप्ति की अंतिम तिथि एवं समय:- 09.12.2021 अपराह्न 5.00 बजे।

(क) मुख्य अभियंता कार्यालय, ग्रामीण कार्य विभाग, अभियंत्रण भवन, कचहरी, राँची अथवा (ख) जिला नियंत्रण कक्ष, राँची अथवा (ग) जिला नियंत्रण कक्ष, **गढ़वा** में से किसी भी कार्यालय में निविदा शुल्क, अग्रधन की राशि, शपर्थ पत्र के मूल प्रति एवं अपलोड किये गर्य तकनीकी योग्यता दस्तावेज की एक प्रति जमा करने की तिथि:- 10.12.2021 पूर्वाह्न 10.00 बजे से अपराहन 3.30 बजे तक। निविदा खोलने की तिथि एवं समयः— 13.12.2021 पूर्वाह्न 11.30 बजे।

निविदा आमंत्रित करने वाले पदाधिकारी का नाम एवं पता:- मुख्य अभियंता, ग्रामीण कार्य विभाग, 102, द्वितीय तल्ला, अभियंत्रण भवन, कचहरी चौक, राँची, झारखण्ड, पिन— 834001 ई-निविदा प्रकोष्ट का दुरभाष सं0- 0651-2207818 निविदा शुल्क झारखण्ड राज्य में अवस्थित भारतीय स्टेट बैंक / अन्य राष्ट्रीयकृत बैंक द्वारा निविदाकार के नाम / अकाउंट से ही निर्गत बैंक डाफ्ट के रूप में कार्यपालक अभियंता, ग्रामीण कार्य विभाग, कार्य प्रमण्डल, **गढवा** के पक्ष में एवं **गढवा** में भुगतेय होगा जो लौटाया नहीं

विस्तृत जानकारी के लिए वेबसाईट jharkhandtenders.gov.in में देखा जा सकता है।

PR 257281 Rural Work Department(21-22).D

aged 34 years. That my client Mr. Dinesh

And, further, whosoever will deal

has executed Affidavit cum Declaration dated 17/11/2021 to that effect which duly notarized by Notary and on the basis of the same the present Public Notice is

HARISH R. PA WAR Nemichand Jain Having address

Any and all persons/ entities including documentary evidence, to the undersigned, within 14 (fourteen) days failing which, they shall be deemed to

All that piece or parcel of land bearin Survey No. 341 (part), CTS No. 601 (part) admeasuring 1,646,72 square meters ("Land") together with the Tit-Bit land admeasuring 43.20 square meters aggregating to 1689.92 square meters, together with a building bearing no. 28, compromising of 54 tenements, standing thereon ("Building") (collectively, the "Property"), forming part of larger land bearing Survey no 341, CTS No. 601 admeasuring 5976.9 square meters, of Village Bandra Mumbai Suburban District, situate, Ivino and being at Kher Nagar, Bandra in the Registration District and Sub-District of Mumbai Suburban and the Land is oounded as follows:

Dated this 19th day of November, 2021 Sagar Kadam

FORM NO. 14 [See Regulation 33(2)] By Regd. A/D, Dasti failing which by Publication

DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) 1st Floor, MTNL Telephone Exchange Building, Sector-30 A, Vashi, Navi Mumbai- 400703

BANKRUPTCY ACT, 1993 AND RULE 2 OF SECOND SCHEDULE TO THE

RC/193/2019

Date: 19-11-2021

Versus M/S ELDRED MULTITRADING PVT LTD

Paresh Complex Kalher Village Bhiwandi

(CD 3) MR BHARAT GANDHI

19/B 3rd Floor Mehta Apartments LT Road Borivali West Mumbai -400091


This is to notify that as per the Recovery Certificate issued in pursuance of orders passe by the Presiding Officer, DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) in OA/192/2017 an amount of Rs 139600970.62 (Rupees Thirteen Crores Ninety Six

2. You are hereby directed to pay the above sum within 15 days of the receipts of the notice, failing which the recovery shall be made in accordance with the Recovery of

Debts Due to Banks and Financial Institutions Act, 1993 and Rules there under. You are hereby ordered to declare on an affidavit the particulars of yours assets on or

before the next date of hearing. 4. You are hereby ordered to appear before the undersigned on 27/12/2021 at 2:30 p.m for further proceedings.

5. In addition to the sum aforesaid, you will also be liable to pay: (a) Such interests as is payable for the period commencing immediately after this notice of the certificate / execution proceedings. (b) All costs, charges and expenses incurred in respect of the service of this notice and



Recovery Officer
DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)

IN THE BOMBAY CITY CIVIL COURT BOMBAY COMMERCIAL SUIT NO. 35 / 2021 CANARA BANK, a body corporate Constituted under the Banking Comp Acquisition & Transfer of Undertakings) Act, 1970 having its Head Office at:

C Wing, 3rd Floor, 301, Pooja Enclave, Near Takdir Hotel, TAKE NOTICE that, this Hon'ble Court will be moved before his Honour Judge SHRI. A. Z. KHAN, presiding in the Court Room No. 2 on 25th day of November, 2021, at 11.00 a.m. in the on by the above name plaintiff for following reliefs:-

. That the Defendants be decreed and ordered to pay to the Plaintiff sum of ₹ 5,93,276.43 (Rs. Five Lakh Ninety Three Thousand Two Hundred Seventy Six and Paise Forty Three Only) as on 07.11.2019 as per particulars of claim given in 'Exhibit J' with the further interest at the rate of 11.15% p. a. overdue with monthly rests plus 2% Penal Interest from the date of filing of the Sui till the date of judgment and thereafter further interest at the same rate from the date of judgment till payment as the advances were granted to the Defendants for commercial purposes within the

meaning of Order 38 of the Code of Civil Procedure, 1908: That the Defendants may be directed to pay to the Plaintiff their costs of the suit AND For such other and further reliefs as the nature and circumstances of the case may require.

Addl. Registrar, City Civil Court, Mumbai

MR. RAJKUMAR K. SHUKLA LAW FIRM. ADVOCATES AND CONSULTANTS. Advocate for Plainti

1) M/s. Viren Tours & Travels 2) Ms. Reshma Atish Vhatkar

केनरा बैंक Canara Bank

सिंडिकेट Syndicate

ARM - II BRANCH, MUMBAI: 3rd Floor, Canara Bank Building, Adi Marzban Street, Ballard Estate, Mumbai-400001.**Tel. No.**: (022) 2265 1128 / 29 **Email**: cb6289@canarabank.com

SALE NOTICE E-Auction Sale Notice for Sale of and Enforcement of Security Interest Act, 2002

read with provision to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable properties mortgaged / charged to the Secured Creditor, the Physical Possession of which has been taken by the Authorized Office of Canara Bank will be sold on "As is where is" "As is what is" basis on 04.12.202 for recovery of ₹ 3,50,64,420.35 (as on 31.07.2021 plus further interest and charges) being dues to Canara Bank ARM Il Branch from M/S. Vikram Steel Syndicate, Plol No.127-B, III Lane Kasara Street, Reay Road, Darukahna, Mazgaon, Mumbai-400 010 was esented by its Proprietor Late Vikram Yogesh Shah.

| Sr. No. | Description of the Property | | Earnest Money Deposit (in₹) | | |
|------------|--|---------------|--------------------------------|--|--|
| 1 | Flat No. 602, 6th Floor, Dharma Shanti Co-op. Housing Society Ltd., N. S. Mankikar Marg, Sion Trombay Road, Chunabhatti (West), Mumbai-400 022. Plot No. DCTS No(s). 555, 556 & 557 of Village: Kurla, Taluka: South Salsette, Super Built Up Area : 960 Sq. ft. Carpet Area : 768 Sq. ft. | 1,53,00,000/- | 15,30,000/- | | |
| | The Earnest Money Deposit shall be deposited on or before 03.12.2021 upto 5.00 p. m. | | | | |

etails of EMD & other documents to be submitted to service provider on or before 03.12.202 upto 5.00 p. m. Date up to which documents can be deposited with Bank is 03.12.2021. Date of inspection of properties on 30.11.2021 with prior appointment with Authorised Office For detailed terms and conditions of the sale, please refer the link "E-Auction" provided in Canara Bank's website (www.canarabank.com) or may contact Mr. Pradeep Padma Chief Manager, Canara Bank, ARM II Branch, Mumbai (Ph. No.: (022) 22651128 / 29 / Mob. No. 7639236670) or Mr. Sanjeet Kumar (Mob No.: 8797860296) e-mail id cb6289@canarabank.com during office hours on any working day or the service provide M/s. C1 India Pvt. Ltd., Udyog Vihar, Phase-2, Gulf Petrochem Building, Building No 301, Gurgaon, Haryana. Pin-122015 (Contact No. +911 24 4302020 / 21 / 22 / 23 / 24 support@bankeauctions.com; hareesh.gowda@c1india.com

Canara Bank, ARM-II BRANCH

FORM A
PUBLIC ANNOUNCEMENT
(Under Regulation 6 of the Insolvency and Paul ptcy Board of India ns) Regulations, 2016) FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF MILTECH INDUSTRIES PRIVATE LIMITE RELEVANT PARTICULARS

Date: 15.11.2021

 Name of Corporate Debtor MILTECH INDUSTRIES PRIVATE LIMITED Date of Incorporation Of Corporate Debtor 31-05-1982 Authority Under Which Corporate Debtor Registrar of Companies (ROC)- Mumba Is Incorporated / Registered Corporate Identity No./Limited Liability U74950MH1982PTC027274 Identification No.of corporate debtor 5 Address of the Registered Office and Registered Address: F - 27 / 1 MIDC Industr Hingna Road Nagpur MH 440016

Factory Address: D-38, MIDC, Ranjangaon, Ta Shirpur, Dist-Pune-412209, Maharashtra ncipal Office (if any) of Corporate Debto

Insolvency commencement date in respect of Corporate Debtor 09-11-2021 (Order Received by the IRP on 17-11-2021) 08-05-2022 Estimated date of closure of insolvence resolution process

 Name and registration number of the insolvency Anil Kashi Drolia professional acting as interim resolution professional IBBI/IPA-001/IP-P02327/2020-2021/13482 9. Address and e-mail of the interim Address: Park Side-1, Raheja Estate, Kulupwac resolution professional, as registered with near National Park, Borivali-East, Mumbai-400066 Email: anildrolia.ip@gmail.com

10. Address and e-mail to be used for correspondence with the interim resolution Professional Address: 203-B Arcadia Building, 195 NCPA Marg, Nariman Point, Mumbai 400021. Email: miltech.cirp@gmail.com 11. Last date for submission of claims 12. Classes of creditors, if any, under clause(b) NA of sub-section (6A) of section 21 ascertained

 Names of Insolvency Professionals identified to NA act as Authorised Representative of creditors in a class (Three names for each class) 14. (a) Relevant Forms and (b)Details of authorized representatives are available:

Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of a Corporate Insolvency Resolution Process of the MILTECH INDUSTRIES PRIVATE LIMITED on 09 11-2021 (Order Received by the IRP on 17-11-2021). The creditors of M/S MILTECH INDUSTRIES PRIVATE LIMITED are hereby called upon to submi The creators of M/S MILTECH INDUSTRIES PRIVATE LIMITED are nereby called upon to submit their claims with proof on or before 0.1-12-2021 to the interim resolution professional at the address mentioned against entry No. 10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means. A financial creditor belonging to a class, as listed against the entry No. 12, shall indicate its choice of authorized representative from among the three insolvency professionals listed against entry No.13 to act as authorized representative of the class in Form CA.

Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Anil Kashi Drolia

Interim Resolution Professional IBBI/IPA-001/IP-P02327/2020-2021/13482

OFFICE OF THE RECOVERY OFFICER - I/II

DEMAND NOTICE NOTICE UNDER SECTIONS 25 TO 28 OF THE RECOVERY OF DEBTS &

INCOME TAX ACT, 1961. PUNJAB NATIONAL BANK

(CD 2) MR SUNIL MODI 81/7 Badri Vishal RA Kidwai Road Near Siws School Wadala Mumbai -400031

Given under my hand and the seal of the Tribunal, on this date: 10/11/2021

(CD 1) M/S ELDRED MULTITRADING PVT LTD 207 Samuel Street Masjid Bunder Westmumbai And Godown At 241 2nd Floor B Wing

Lakhs Nine Hundred Seventy And Paise Sixty Two Only) along with pendentellite and future interest @ 12.00 % Simple Interest Yearly w.e.f. 02/11/2015 till realization and costs of Rs 175000 (Rupees One Lakh Seventy Five Thousands Only) has become due against you (Jointly and severally).

warrants and other processes and all other proceedings taken for recovering the amount

Authorised Office

जाहीर नोटीस

सर्व लोकांस कळविण्यात येते की, गांव मौजे

मोरी, ता. वसई, जि. पालघर येथील सर्वे क्र

२२, हिस्सा नं., अक्षेत्र हे.आर

०.७४.०१, आकार रू. पै., अर्श

मिळकत जमिन मालक **श्री. नरेंद्र सुर्यकां**त

शहा यांच्या मालकीची आहे व त्यांनी त्याचआधा

सदर मिळकत श्री. अमित कुमार जी. सिंह

यांना विकत दिली होती व त्यांनी त्याचआधा

सदर मिळकत माझे अशिल **श्री. पियश**

कुमार जी. जैन, यांना संपुर्ण मिळकतीपैकी

२० गुंठे मोकळी जागा देत आहे. तरी सदर

मिळकतीमध्ये किंवा त्यातील कोणत्याही भागात

कोणी इसम किंवा व्यक्तींच्या गहान, दान, बक्षीस

दावा, वारस, कब्जापावर, वहिवाट, विश्वस्थ

कुळारग, भाडेपट्टा, अदलाबदल, पोटगी व अन्य

हक्क हितसंबंध असेल तर तो त्यांनी ही नोटीस

प्रसिध्द होताच १४ दिवसांच्या आत निम्न

स्वाक्षीकारांनी त्यांच्या शॉप नं. ०१, साई

बाजार, तुळींज पोलीस, तुळींज रोड

नालासोपारा - पूर्व, ता. वसई, जि

पालघर ४०१ २०९, हया पत्यावर योग्य त्या

कागदोपत्री पुराव्यासह कळवावा. अन्यथा तस

हक्क, हितसंबंध नाही असे समजुन भाडेपट्टा.

प्रकारची प्रक्रिया पुर्ण केली जाईल.

विक्रीचा व्यवहार व विकसित करण्याची सर्व

ॲड. बी. आर. शर्मा, (वकील)

४११०४५, महाराष्ट्र, भारत.

नोंदणीकृत कार्यालयात पाठवावे.

नाव

डीआयएन

दिनांक : १८ नोव्हेंबर २०२१

ଟ CSB Bank

सही / -

संचालक

००६४४६७३

नाव

संजय हरबनसिंह लबाना

हरप्रित कौर लाम्बा

रवी मोती सोहान्दा

गोपीका संतोष आचार्य

बलजीत सिंग लाम्बा

सोन् चिमानदास गुरबक्षनी

रणजीत चंदन नमबीयर

रवी मोती सोहान्दा

सोनू चिमानदास गुरबक्षनी

ठिकाण: उल्हासनगर दिनांक: १८.११.२०२१

रतन सधाकर तपसमदे ८९९८२.५

दिलीप प्रेमराज चिंदक

राजलीला दसरा मजला. बेलाविस्ता.

आश्रय कॉलनीच्या पुढे, नानावाडी,

बेळगाव - ५९०००६, कर्नाटक

शेतीपंपाच्या वीजबिल वसुलीसाठी संवाद मोहीम

मोहीम

बऱ्याच

करण्यात आली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील

गावांमध्ये

(हिंदुर-थान ाचार) : शेतीपंपाच्या वसूलीसाठी

सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, शैलेंद्र

बसंतलाल घिया व सुशिला शैलेंद्र घिया

यांच्या नावे असलेले अल्ट्रा टेक सिमेंट लिमिटेड

यांचे अनुक्रमांक ३२०७४३६६-३२०७४४०५

धारक प्रमाणपत्र क्र. ५५१४८ असलेले ४०

समभागांकरिता प्रमाणपत्र हरवले आहे आणि

खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर शेअर्सचे दय्यम

प्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्ज केल

आहे. जर कोणा व्यक्तीस सदर शेअर्सबाबत

कोणताही दावा असल्यास त्यांनी आमः

निबंधक, केफीन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेत

लिमिटेड, सेलेनियम टॉवर बी, प्लॉट क्र. ३१

३२, गचीबोवली, फायनाशिअल डिस्ट्रीक्ट

हैदराबाद-५०००३२ यांच्याकडे आजपासून एक

महिन्यात लेखी स्वरुपात कळवावे अन्यथ

कंपनीकडून दुय्यम प्रमाणपत्र वितरित केले

....याचिकाकर्ता

भागधारकाचे नाव

शैलेंद बसंतलाल घिया

सुशिला शैलेंद्र घिया

जाईल.

सही/

नमुना क्र.आयएनसी-२६

(कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार)

कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थालांतरित

करण्याकरिता वृत्तपत्रात जाहिरात प्रसिध्द करावी

क्षेत्रिय संचालक, सहकार मंत्रालय, पश्चिम क्षेत्र, मुंबई यांच्या समक्ष

कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना)

अधिनियम २०१४ चे नियम ३० चे उपनियम (५) चे खंड (अ) प्रकरणात

आणि

लोटस लॅण्डमार्कस् (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड

(सीआयएन: यू७०१०२पीएन२००७पीटीसी१४९८२०) नोंदणीकृत कार्यालय:

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, **बुधवार १७ नोव्हेंबर, २०२१**

रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत

कार्यालय महाराष्ट्र राज्यातून कर्नाटक राज्यात अर्थात आरएच-१, रिचमोन्ड पार्के

ऑरचिड शाळेसमोर, बाणेर रोड, बाणेर, पुणे - ४११०४५, महाराष्ट्र, भारत येथून ५४३,

वितलदेव लेन, शहापूर, बेळगाव-५९०००३ येथे स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम

ऑफ असोसिएशनचे बदलण्याच्या निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अन्वये अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे.

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे

काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद

केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने किंवा गुंतवणूकदार तक्रार नमुना

भरून एमसीए-२१ पोर्टल (www.mca.gov.in) वर सदर सूचना प्रकाशन

तारखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, एव्हरेस्ट, ५वा

मजला, १००, मरीन ड्राईव्ह, मुंबई, महाराष्ट्र-४००००२ येथे पाठवावी, ई-मेल

rd.west@mca,gov.in वर तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला त्यांच्या खाली नमुद

नोंदणीकृत कार्यालय: आरएच-१, रिचमोन्ड पार्क, ऑरचिड शाळेसमोर, बाणेर

रोड, बाणेर, पुणे - ४११०४५, महाराष्ट्र, भारत

आदम रियालिटी पार्टनर्से प्रायव्हेट लिमिडेटच्या वतीने व करिता .

सही / –

संचालक

सीएसबी बँक लिमिटेड (उल्हासनगर शाखा)

दकान क्र.६ व ७, श्री कृष्णा श्रद्धा टॉवर्स,

द्र.क्र.:०२५१-२५८०२२४/९०७२६०१३४७

नालचक्की, उल्हासनगर-४२१००४.

सुवर्ण लिलाव सूचना

सीएसबी बँक तिमिटेड (पुर्वीची दी कॅथितिक सिरीयन बँक तिमिटेड), उल्हासनगर शाखा यांनी

खाली नमुद केलेल्या कर्जदारांना सुवर्ण दागिन्यांच्या तारणासमोर सुवर्ण कर्ज मंजूर केले आहे. त्यांना

जिला नेपूर्व के जिल्ला के प्रतिकृति होते. परंतु सदर सूचना देण्यात येवून संपूर्ण रक्कम तसेच व्याज व शुल्क भरणा करण्यास कळविले होते. परंतु त्यांनी संबंधित खात्यातील उर्वरित थकबाकी रक्कम जमा करण्यात कसूर केली आहे, आम्ही जाही

लिलावात सुवर्ण दागिन्यांच्या विक्रीद्वारे रक्कम वसुल करण्याचे निश्चित केले आहे आणि जर लिलवातून

आवश्यक रक्कम उपलब्ध न झाल्यास बैंकेद्वारा खासगी व्यवहार/कंत्राटाद्वारे विक्री प्रक्रिया करेल कोणतेही कारण न दर्शविता लिलावाची तारीख व ठिकाण बदलण्याचे अधिकार बैंकेकडे राखुन आहे

२१२६२.५

१८४७३४.५

१४१८९.५

१००२३०.५

१०२६२५८.५

839985

३९७०२

३६६११७.५३

७९७३५६.५

१६२३०९.५

, श्री कृष्णा श्रद्धा टॉवर्स, लालचक्की, उल्हासनगर-४२१००४ येथील जागेत **दिनांक २९.११.२०२१**

सदर लिलाव सीएसबी बँक लिमिटेड (पुर्वीची दी कॅथलिक सिरीयन बँक लिमिटेड), दुकान क्र.६ व

रोजी संचालित केला जाईल. इच्छुक पक्षकारांनी वर नमुद केलेल्या पत्त्यावर शाखा व्यवस्थापकाकर

संपर्क करावा. लिलावात सहभागी होऊ इच्छिनाऱ्या सहभागीदारांनी लिलावाच्या तारखेला पॅनकार्ड

व आधार कार्डची प्रत पासपोर्ट आकाराचे छायाचित्र वैध ओळख परावा आणि निवास पराव

00508030

गिरधारी प्रेमराज चिंदक

राजलीला दसरा मजला. बेलाविस्ता

आश्रय कॉलनीच्या पृढे, नानावाडी

बेळगाव - ५९०००६, कर्नाटक

नविन शिल्लक सुवर्ण निव्वळ वजन (ग्रॅम)

8.9

24.6

292.86

२१५.१

१५.७८

१३१.६६

आरएच-१, रिचमोन्ड पार्क, ऑरचिड शाळेसमोर, बाणेर रोड, बाणेर, पुणे

सोलापूर, दि.१८ करावी, प्रबोधन करावे आणि थकबाकी वसूल व्हावी, यासाठी महावितरणकडून शेतकऱ्यांसोबत चर्चा गावोगावी संवाद संवाद

आयोजित राबवण्यात आहे. आतापर्यंत शेतीपंपधारकांसाठी सुरू केलेल्या कृषीपंप धोरण योजनेत १ लाख

जाहीर नोटीस

सर्वांना कळविण्यात येते की, गांव दिवाणमान, स. नं. ४०, ४४, १९२, ता. वसई, जि पालघर, येथील के. टी. हारमोनी को-ऑप हाऊ. सोसा. लि., मधील फ्लॅट नं. बी./२०७, दुसरा मजला, हा मे. के. टी. बिल्डर्स ह्यांनी दि. १०/०४/१९९७ च्या कराराने मोहन जी पराटे ह्यांना विकला. श्री मोहन ह्यांनी दि. १३/११/२००६ रोजीच्या कराराने रंजन प्रभास कामताप्रसाद ह्यांना विकला. श्री. रंजन प्रभास ह्यांनी दि. ३०/०३/२०१० रोजीच्य कराराने श्रीकांत रमेश माहीमकर व शिल्पा माहीमकर ह्यांना विकला. श्रीकांत माहीमकर व इतर १ ह्यांनी दि. ३०/१२/२०१० रोजीच्य कराराने प्रसन्ना एस. कसवणकर ह्यांना विकल अनवधानाने त्यापैकी के. टी. बिल्डर्स व श्री. मोहन जी. पराटे ह्यांच्यामध्ये झालेल्या कराराची मूळ प्रत हरवली आहे. म्हणून त्या फ्लॅटचे मोलकी हक्क निर्विवाद करुन विकी करण्यासाठी हरकती मागवित आहोत. तरी सदर फ्लॅट मध्ये कोणाही इसम व संस्थांचे कोणत्याही प्रकारे हक्क-हितसंबंध असल्यास हि नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसाच्य आत आमच्या "मथुरा" बंगला, हनुमान मंदी हॉल जवळ, दिवाणमान गाव, यादव पाटील मार्ग, वसई रोड (प.) जि. पालघर, ४०१२०२ ह्या पत्त्यावर लेखी, पुराव्यासहीत कळवावे. अन्यथा कोणाचेही कोणत्याही प्रकारे अधिकार नाहीत असे समजून पुढील कार्यवाही केली जाईल.

सही/ वकील श्री. दयानंद कमळाकर मानकर

PUBLIC NOTICE

This is to state that Shri. Babu Thaniya Sanil died intestat

on 25th February 2021 leaving behind Smt. Seeta Sani

Shri, Rayindranath Babu Sanil, Shri, Padmanabha Sani

Shri. Satish Sanil and Smt. Yashoda Krishna Kotian as th

only legal heirs. During his life time he was the exclusive

owner of Flat No. B- 307, 3rd Floor, Shree Vrundava

SRA CHS Ltd., Yeshwant Nagar, Vakola, Santacruz Eas

Mumbai - 400055, lying on CTS No 3033, 3033/1 to 1

3103, 3103/1 to 15 of Village Kole Kalyan, Taluka Andhe

"Said Flat"), and was a member of Shree Vrundavan SRA

CHS Ltd., holding 5 shares of Rs. 50/- each, bearing distinctive no. 51 to 55 (both inclusive) ("Said Shares"

under share Certificate No. 11, issued by the afore sai

Society The Said Flat and the Said Shares have been

inherited to the afore said legal heirs. It is further stated the

the Said Flat is free from all encumbrances and reasonable

doubt and it has clear and marketable title. All persor

naving any claim, right, title or interest in the Said Flat of

Said Shares or any part thereof by way of Maintenand

agreement, contract, easement, charge, lien mortgage, leas

rust, tenancy, possession, sale, exchange, gift, inheritano

uccession, attachment or otherwise, are hereby required

object/ claim within 15 (fifteen) days from the publication

of this notice with the copies of relevant proofs to suppo

he claim/ objection to the undersigned at his office at offic

No. 2. 1st Floor, Above Vee Tailors, Kalina Junction

Santacruz East, Mumbai - 400055. In case no clain

objection is made within the prescribed period of 15 day

hereafter, claims/ objections, if any, shall be construed

abandoned/waived off and Said Flat alongwith the Sa

Shares will be presumed to be free from all encumbrance

No Claim shall be entertained after 15 days of publication

of this notice. Further, the aforesaid legal heirs shall be a

iberty to sell the Said Flat alongwith the Said Shares to any

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that our client viz. **Mr. Praveen Ramesh Kunder & M**i

Pratap Ramesh Pulari are intending

Prashant Kisan Adsule

Advocate, High Court, Mumbai

ootential buyer, as per their discretion

Place: Mumbai

Date - 19.11.2021

265779, 265780, 947836 1609674 of NOCIL Ltd (Name of the Conpany) standing in the name (s) of Hrishikesh Suresh Yadav & Suresh Mahadev Yadav has/have been lost or mislaid and the undersigned has/have applied to the company to issue duplicate Certificate (s) for the aforesaid shares. Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the company at its Registered office KFin Technoligies Pvt. Ltd, Selenium Tower B, Plot No. 31-32, Gachibowli Finanancial within one month from this date else the Company will proceed to issue duplicate Certificate (s)

> Hrishikesh Suresh Yadav Suresh Mahadev Yadav

PUBLIC NOTICE Notice is hereby given to the General/common public to hereby informed that 1) Mr. Ramesh Palan Shah and 2) Viraj Indulkar Owner and Occupier property situated at Nowroji Seth St. Cadastral Survey No. 2122, C.S. Reg. No. 62 area in Sq. Mtr.392.14. The above mention property going to mortgage if any person's/ bank/ private inancer and any other institution having any issue regarding the mention property by way of sale, mortgage, leased, lien, Gift, easement, exchange, possession inheritance, succession in respect of said tial property same together with all the document to us within 10 days from the date of publication of this notice of the address mention, failing which is shall be assumed that the said owner have clear and

Advocate High Court 17, Rushabh Apartment, Parekh Street, Prathna Samaj Mumbai – 400 004 Mob. No.9987 236339/7021119790 Date: 19/11/2021

PUBLIC NOTICE

M/s. Diamond Wax Agency occupying Shop No. 6 has lost / misplaced the Share Certificate No. 68 issued on 10-02-1992 pearing distinctive Nos 500 to 504 (both nclusive). They have applied to MAHAVIR DARSHAN PREMISES CO-OPERATIVE SOCIETY LTD for issuing Duplicate Share ertificate in lieu of the same.

ssuance of Duplicate Share Certificate and r claiming any right in the said Share Certificate thereof by way of sale, gift, lease, ttachment or otherwise howsoever is he Society; Together with substantiating above mentioned address in writing within 15 days from date hereof, failing which the claim, if any shall be considered as waived he Society shall proceed to issue the

Co-operative Society Ltd Sd-Place: Mumbai Secretary

ाळमजला, पिकांसो कमर्शिअल कॉम्प्लेक्स. आदिशंकराचार्य मार्ग, पवई, मुंबई –४०००७६,

असे की, श्रीमती जया महिंद्र जैन यांनी वरील दुकानाची विक्री करण्यासाठी माझे अशील (१) गंच्या सह करारनामा केलेला आहे. जर कोणा त्र्यक्तीस/कायदेशीर वारसदारास सदर जागेबाबत हित इत्यादी असल्यास त्यांनी सदर सचना प्रकाशनापासून १५ दिवसांत आवश्यक कागदोपत्री गुराव्यांसह सोसायटीच्या खालील स्वाक्षरीकर्ताकडे -कळवावे. तद्नंतर कोणतेही दावा विचारात न घेता उपरोक्त दकान जागेच्या विक्रीबाबत सर्व प्रक्रिया माझे अशील पूर्ण करतील आणि दावा, सदर

आज दिनांकीत १९ नोव्हेंबर, २०२१

वकील उच्च न्यायालय

८७ हजार २२४ वीज ग्राहकांनी सहभाग घेतला.

शेतीपंपधारकांसाठी राज्य शासनाने ही योजना जाहीर केली आणि सप्टेंबर २०२० पासून याची अंमलबजावणी सुरू केली. या योजनेत शेतकऱ्यांना चांगली सवलत देण्यात आली.

जाहीर सूचना

याव्दारे सचना देण्यांत येते की, खाली नमुट केलेली **सदनिका क्र. बी-१०६** हि मिळकर माझ्या अशिलांनी कायम स्वरुपी विकल येतलेली असून सदर मिळकतीचे खालील अ.क्र.१ ची मुळ पावती व अ.क्र.२ मुव करारनामा पावतीसह गहाळ झालेले आहेत त्यांचे टायटल निर्वेध व बोजाविरहित आहे य संबंधी खातरजमा करण्यासाठी ही नोटीस दिली आहे.

मिळकतीचे वर्णन

ल्याण-डोबिंवली महानगरपालिकेच्य हद्दीतील तसेच **मे द्य्यम निबंधक कल्याण ता.कल्याण, जि.ठाणे** यांचे कार्यक्षेत्रातील मौजे **गजबंधन पाथर्ली** येथील **प्लॉट क्र.१० व** ११. सर्व्हे क्र.५७. हिस्सा क्र.१-ए (पैकी) मानपाडा रोड, डोबिंवली (पूर्व) ४२१२०१ **तालुका कल्याण, जिल्हा ठाणे,** या जमिन मिळकतीवर उभया असलेल्या **''हरे कृष् निवास'' को. ऑप. हौ. सोसा. लि.,** मधीत गहिल्या मजल्यावरील ५५०चौ.फू. (बिल्ट-अप) क्षेत्रफळाचा प्लॅट क्र. बी-१०६ ची

?) सदर प्लॅट क्र. बी-१०६ प्रथम <mark>श्री. जयसिंह त्रिकमदास जोईसर</mark> यांनी बिल्डर **मेसर्स श्री कष्ण कन्स्टक्शन कं**. यांचेकडन **दिनांक ०५/१२/१९८८** रोजी कायमस्वरुर्प विकत घेतलेला असून सदर करार **दिनांव** १०/०३/१९८९ रोजी् मे. दुय्यम निबंधक कल्याण यांचे कार्यालयात **दस्त क्र. छा**-७७८/८९ अन्वये नोंदविलेला आहे. त्याच पावती (रिसिप्ट) क्र. १३५०५४४ असा आहे

२) तद्नंतर सदर प्लॅट क्र. बी-१०१ डॉ. सुजय पुष्पकांत शाह व सौ. शिरीन सजय शाह यांनी श्री. जयसिंह त्रिंबकदास जोईसर यांचेकडन **दिनांक ०६/९/२००१** रोजी कायमस्वरुपी विकत घेतलेला असून सदर करार **दिनांक ०६/०९/२००१** रोजी् मे द्य्यम निबंधक कल्याण-३ यांचे कार्यालयात इस्तक्र. ५७०३ अन्वये नोंदविलेला आहे

३) तद्नंतर सदर प्लॅट क्र. बी-१०६ सौ. दर्शना तेजस दोशी व श्री. तेजस दलसुखराय दोशी यांनी डॉ. सुजय पुष्पकांत शाह[े]व सौ. शिरीन सुजय शाह याँचेकडून **दिनांक २५**/०७/२०**१**२ रोजी कायमस्वरुपे विकत घेतलेला असून सदर करार **दिनांक** २५/०७/२०१२ रोजी् मे. दुय्यम निबंधक कल्याण-४ यांचे कार्यालयात **दस्त क्र १६५९/२०१२** अन्वये नोंदविलेला आहे

४) तद्नंतर सदर प्लॅट क्र. बी-१०६ श्री. चिराग[े] महिपतभाई शाह व नम्रता चिराग शाह यांनी दर्शना तेजस दोशी व श्री. तेजस दलसुखराय दोशी यांचेकडून दिनांक २९/१०/२०२१ रोजी कायमस्वरूप विकत घेतलेला असून सदर करार **दिनांक** २९/१०/२०२१ रोजी मे. दुय्यम निबंधक कल्याण-४ यांचे कार्यालयात **दस्त क्र** १३६१९/२०२१ अन्वये नोंदविलेला आहे. तरी उपरोक्त अ. क्र. १ च्या कराराची मुब पावती (रिसिप्ट) व अ. क्र. २ चा मुळ

करारनामा पावतीसह कुठेतरी गहाळ झाल्यामुळे मानपाडा पोलिस स्टेशन डोबिंवली (पूर्व) यांच्याकडे तक्रार क्र १८६९/२०२१, दिनांक १५/११/२०२१ रोजी दाखल केली आहे. तरी उपरोक्त नमुद केलेल्या सदनिकेच्या

कराराची प्रत कोणास मिळाली असल्यास अगर त्या संबंधी कोणाचे हक किंवा मालमत्तेवर विक्री, देणगी, वारस, गहाणखत लीज लीअन, हवाला, पोटगी ईजमेंट यांचे र्गाने किंवा नाही तर अशीच इतर दुस कोणत्याही प्रकारे एखादा हक्क असणाऱ्या सर्व इसमांनी याव्दारे त्या संबंधीच्या लेखी माहिर्त या जाहीर सुचनेच्या प्रसिध्दीच्या तारखेपासुः १४ दिवसांचे आंत वकील व नोटरी श्री. एस व्ही. तर्टे, तळ मजला, अरिहंत पुज को.ऑप.हौ.सोसा., तर्टे प्लाझा जवळ मानपाडा रोड, डोबिंवली (पूर्व) ४२१२०१ येथे कळवावयास पाहिजे तसे न केल्यार तशाप्रकारे कोणाचे हक्क नाहीत व असल्यास है तोडन देण्यांत आले आहेत असे समजून सद सदनिका निर्वेध व बोजाविरहित आहे असे समजण्यांत येईल.

डोबिंवली श्री . एस. व्ही. तर्टे दिनांक :१९-११-२०२१ वकील व नोटरी

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

भिलन एकता सहकारी गृहिनर्माण संस्था मर्या., इसारत ने .३, एमएमआरडीए कॉलनी, जो-वि.लिंक रोड, पवर्ड, मुंबर्ड्४०००७२ या संस्थेचे सभासद असलेले सदिनका क.७०७, धारण करणारे के. प्रैगंबर अली मो. मजीद, यांचे दिनांकः
२५.०८.२०१५ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीशीव्यारे संस्थेच्या भांडवलात /
मालमनेत असलेले मयत सभासदाचे भाग व हित संबंध हत्तातरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार
श्रीम.नसरीन बानो निसार अहस्त साह -विवाहीत मुलगी, यानी संस्थेकडे साहनिका हत्तातरीत करण्यासत्यात अद्रात्त करण्यासत्यात अद्रात्त करण्यासंबंधी माना कर्यात्त करण्यासंबंधी माना करण्यात्त वात्र अद्रात्त कर्याव्याता स्थाप्त हित संबंध हत्त्वतीया आवश्या यांच्याकडुन हक्कमागण्या / व हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसात त्यानी आपल्या मागण्यांचा व हरकतीच्या आवश्यक त्या कागारप्रवाच्या प्रति व अत्य पुरावे संस्थेकडे साद करातेता. जर, वर नृत्त केलेल्या मृदतीमध्ये कोणाही व्यक्ती कडुन हक्क मागण्या किंवा हरकती सादर झाल्या नाहीत तर, मयत सभासदाचे संस्थेच्या आवलातील / मालमतेतील भाग व हित संबंध वरील मागणीदार याचे नावे हस्तांतरणाबावत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकठीक राहील. जर अशा कोणत्याही हक्क मागण्या क्रिक हरकती आलावार त्यावादत संस्थेच्या अपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. याची नोंद व उपविधीची प्रत मागणीदारस / हरकतदारास पाइण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांचेकडे कार्यालयीन वेळेत नोटीस दिल्याच्या तारखेपासुन नोटीसीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपल्या राहील.

मिलन एकता सह. गृह.संस्था मर्या

जाहीर सूचना

श्री. प्रकाश व्ही. गोपाले हे गोराई (१) साहील को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, पत्ता - प्लॉट क्र. १०४, आरएससी -१६, गोराई (१), बोरीवली (प), मुंबई - ४०००९१ या सोसायटीचे सदस्य आहेत आणि गोराई (१) साहील को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लिमिटेड या सोसायटीच्या इमारतीमधील खोली क. बी-0२ चे धारक आहेत. यांचे कोणतेही वारसदार न नेमता दिनांक ०५/०९/२०१९ रोजी निधन झाले . त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी श्रीमती नंदा प्रकाश गोपाले व दोन मुले (१) श्री. हर्षल प्रकाल गोपाले (मुलगा) आणि (२) श्री. ओमकार प्रकाश गोपाले (मुलगा) आहेत.

सोसायटीद्वारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मयत सभासदाचे सोससायटीच्या भांडवल/मालमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१५ दिवसांत** सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील सभासदाच्य शेअर्स व हितसंबंधाच्या दय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह सोसायटीच्या उप-विधी अंतर्गत मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या इस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतदींनसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दार निरीक्षणाकरिता सोसायटीच्या कार्यालयात/सोसायटी सचिवाकडे सदर सचना प्रसिध्दीच्या तारखेपासन कालावधी समाप्तीच्या गरखेपर्यंत सांय.७.०० ते रात्रौ.८.०० दरम्यान उपलब्ध आहेत.

गोराई (१) साहील को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लिमिटेड

ठिकाण: मुंबई दिनांक: १९.११.२०२१ गोराई (१) साहील को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लिमिटेड प्लॉट क्र. १०४, आरएससी -१६, गोराई (१), बोरीवली (प), मुंबई - ४०००९१

कार्यालयाचा पत्ता- सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुबई विभाग, मुंबई, धर्मादाय आयुक्त भवन, सारिमरा, डॉ. ॲनी बेंझट रोड, वरळी, मुबई- ४०० ०३०.

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग, मुंबई चौकशीची नोटीस

(महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम २२ व महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नियम, १९५१ चे नियम ७ व ७ ओ वाचावे) बदल अर्ज क्र. ACC/I/1867/2020

ज्याअर्थी, Husseini Educational and Welfare Trust, न्यास नोंदणी क्र. E-15315 (Mumbai) या सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेच्या सादरकर्ता विश्वस्त Sakir Umer Batliwala यानी ACC/I/1867/2020 यामध्ये बदला करीता उपरोक्त बदल अहवाल सादर केलेला आहे व तो मा. सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१ यानी दिनाक १०.११.२०२१ रोजी तात्पुरता स्विकृत केलेला आहे.

त्याअर्थी, हितसंबंध असलेल्या सर्व संबंधीत लोकांना सदर नोटीसद्वारे कळविण्यात येते की, सदर बदल अहवालास आपणास काही आक्षेप/हरकत घ्यावयाची असल्यास, आपण आपली हरकत सदर जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसाचे आत मा. सहाय्यक धर्मादाय आयुक्त-१ याचेसमोर दाखल करावी, अन्येथा, सदर बदल अहवालास आपली काहीही हरकत नाही, असे समजून सदर बदल अर्जावर दिनांक १४.१२.२०२१ रोजी अंतिम आदेश करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

आज दिनांक १० ११ २०२१ रोजी माझ्या सहीनिशी व धर्मादाय आयुक्तांच्या शिक्क्यानिशी दिली.



अधिक्षक (न्याय), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुबई विभाग, मुंबई यांचे करीता.

कार्यालयाचा पत्ता-

धर्मादाय आयुक्त भवन, दुसरा माळा, सास्मिरा बिल्डींग सारिमरा मार्गे, वरळी, मुंबई-४०००३०

सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग मुंबई जाहीर नोटीस

महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम २२-नियम ७ व ७अ वाचावे) बदल अहवाल क्रमांक : ACC/II/1101/2020

ज्याअर्थी, Jagjivandas Lavji Charitable Trust, न्यास नोंदणी क्रमांक A-4242 या सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेच्या सादरकर्ता विश्वस्त Parind Badshah यांनी ACC/II/1101/2020 यामध्ये बदला करिता उपरोक्त बदल अहवाल सादर केलेला आहे व तो प्र. सहायक धर्मादाय आयुक्त-(२) यांनी दिनांक १६.०९.२०२१ रोजी तात्पुरता स्विकत केलेला आहे. त्याअर्थी. हितसबंध असलेल्या सर्व संबंधीत लोकांना सदर नोटीस द्वारे कळविण्यात येते की, सदर बदल अहवालास आपणास काही आक्षेप/हरकत घ्यावयाची असल्यास, आपण आपली हरकत सदर जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्याच्या दिनाकापासून ३० दिवसाचे आत प्र. सहायक धर्मादाय आयक्त-(२) याचेसमोर दाखल करावी, अन्यथा, सदर बदल अहवालास आपली काहीही हरकत नाही, असे समजून सदर बदल अहवालावरील सदर नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसानंतर अतिम आदेश करण्यात येईल, याची

आज दिनांक १६ रोजी माहे सप्टेंबर, सन २०२१ माझ्या सहीनिशी व धर्मादाय आयुक्ताच्या शिक्क्यानिशी दिली



अधिक्षक (न्याय) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय. बृहन्मुबई विभाग मुंबई याचेकरिता.



नोंदणीकृत कार्यालय पत्ता: दुकान क्र.५२, व्ही मॉल, गायत्री नगर, आशा नगर, कांदिवली पुर्व, मुंबई-४००९०१. ई-मेल:infosec@cupidstrade.com, वेबसाईट:www.cupidstrade.com

| | | | | | | | (रु.लाखात | |
|------|---|----------------|----------------|----------------|-----------------|----------------|--------------|--|
| अ. | | संपलेली तिमाही | | | संपलेली सहामाही | | संपलेले वर्ष | |
| क्र. | तपशील | ३०.०९.२०२१ | ३०.०६.२०२१ | 30.09.7070 | 30.09.7079 | 30.09.2020 | ३१.०३.२०२ | |
| | | अले खापरिक्षित | अले खापरिक्षित | अले खापरिक्षित | अले खापरिक्षित | अले खापरिक्षित | ले खापरिक्षि | |
| ٤. | कार्यचलनातून एकूण उत्पन्न | १४.५३ | - | - | १४.५३ | | ३.२३ | |
| ٦. | कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, | | | | | | | |
| | अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) | (५.१२) | (१६.५२) | (0.90) | (२१.६४) | (0.88) | (१८.५0 | |
| ₹. | करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) | | | | | | | |
| | (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) | (५.१२) | (१६.५२) | (0.0%) | (२१.६४) | (0.88) | (१८.५० | |
| ٧. | करानंतर कालावधीकरिता निञ्वळ नफा/(तोटा) | | | | | | | |
| | (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) | (५.१२) | (१६.५२) | (0.03) | (२१.६४) | (0.88) | (१८.५० | |
| ٧. | कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न | | | | | | | |
| | (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) | | | | | | | |
| | आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) | (५.१२) | (१६.५२) | (0.0%) | (२१.६४) | (0.88) | (१८.५० | |
| ξ. | समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रती) | ९६.00 | ९६.00 | ९६.00 | ९६.00 | ९६.00 | ९६.0 | |
| э. | उत्पन्न प्रतिभाग (अपवादात्मक बाबपूर्व) | | | | | | | |
| | (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी) | | | | | | | |
| | अ. मूळ | (0.43) | (१.७२) | (०.०१) | (२.२५) | (0.02) | (१.९३ | |
| | ब. सौमिकृत | (0.43) | (१.७२) | (0.0१) | (२.२५) | (0.02) | (१.९३ | |
| ٤. | उत्पन्न प्रतिभाग (अपवादात्मक बाबनंतर) | | | | | | | |
| | (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी) | | | | | | | |
| | (वार्षिकीकरण नाही) | | | | | | | |
| | अ. मूळ | (0.43) | (१.७२) | (०.०१) | (२.२५) | (0.02) | (१.९३ | |
| | ब. सौमिकत | (0.43) | (१.७२) | (0.08) | (२.२५) | (0.03) | (१.९३ | |

. वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १५ नोव्हेंबर, २०२१ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाद्वारे मान्य करण्यात आले. मागील

वर्षाचे/कालावधीचे आकडे जेथे आवश्यक आहे तेथे पुनर्गठित/पुनर्नमूद करण्यात आले. वैधनिक लेखापरिक्षकांनी वरील वित्तीय निष्कर्षाचे मर्योदित पुनर्विलोकन केले. कंपनी एकमेव व्यवसाय विभाग आहे आणि म्हणून वेगळे विभाग निष्कर्ष दिलेले नाही.

उपरोक्त वित्तीय निष्कर्ष कंपनीच्या वेबसाईटवर दिलेले आहेत. कंपनीने कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ (कायदा) सहवाचिता कंपनी (भारतीय लेखाप्रमाण)अधिनियः

२०१५ अन्वये १ एपिल, २०१९ पासून सूचित भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) स्विकारले आहे. कोविड-१९चा प्रभाव व्यवस्थापनाने सेदर वित्तीय निष्कर्षाकरिता केलेला आहे. व्यवस्थापनाने ऋण देण्यास पात्रता व स्थिती बाबत त्यांच्या मालमत्तेचे निष्पादन मूल्याव वसलीसह मालमत्ता व दायित्वाच्या मोजणीत आवश्यक अंतर्गत व बाह्यस्त बाबींचा विचार केलेला आहे. वित्तीय निष्कर्षात प्रभाव दर्शविण्यास प्रमुख अंदाजित व तजवीज केलेली नाही. तथापी. कोविड-१९ च्या निरधारणेचा प्रभाव कार्यचलनावरील योग्य प्रभाव आणि स्वरूप व कालावधीसह काही अनिश्चित प्रक्रियेने अविरत केले जाईल

मंडळाच्या वतीने व करित देनांक: १५.११.२०२१ श्री. सुभाष कनोजिय

स्वारस्य अभिव्यक्तीकरिता आमंत्रण (नादारी आणि देवाळखोरीपणा (कॉर्पोरेट व्यक्तींकरिता दिवाळखोरी व विनियमन, २०१६ च्या विनियमन ३६ए (१) अन्वये) संबंधित तपशील कॉर्पोरेट ऋणकोचे नाव मैत्रेयी कॅपिटल ॲडव्हायजर्स प्रायव्हेट लिमिटेड कॉर्पोरेट ऋणकोच्या स्थाप कंपन्यांचे रजिस्ट्रार - मुंबई, महाराष्ट्र प्राधिकरण, ज्या अंतर्गत कॉर्पोरेट ऋणकोची पना/नोंदणीकरण झाले आहे कॉर्पोरेट ऋणकोचा कॉर्पोरेट ओळख क्रमांक U74999MH2015PTC261681 मर्यादित दायित्व ओळख क्रमांक कॉर्पोरेट ऋणकोचा नोंदणीकृत कार्यालय व बी-६०४/६०५ ६ वा मजला, लिओ इमारत, कोहिन् मुख्य कार्यालयाचा (जर असल्यास) पत्ता मुंबई. मुंबई शहर महा. ४०००५२ भारत.

कॉर्पोरेट ऋणकोची दिवाळखोरी सुरू झाल्याचा दिनांक ारस्य अभिव्यक्तीच्या आमंत्रणाचा दिनांक | १९-११-२०२१ (यापूर्वी ०३.०७.२०२०) कोड च्या कलम २५ (२)(एच) अन्वये ठराव अर्जदाराची पात्रता उपलब्धतेचे ठिकाण : प्राप्त करता येतील. तपशील आयबीबीआयच्या वेबसाईट (ibbi.gov.in) वर उपलब्ध किंव कलम २९ ए अन्वये लागू अपात्रता निकष उपलब्धतेचे ठिकाण : cirp.mcapl@gmail.com येथे ईमेल पाठवून प्राप्त करता येतील. . स्वारस्य अभिव्यक्ती प्राप्त करण्याचा अंतिम दिनांक ०४-१२-२०२१ (यापूर्वी १८-०७-२०२० रोजी) व्य ठराव अर्जदारांची तात्पुरती यादी १४-१२-२०२१ (यापूर्वी २८-०७-२०२० रोजी)

पारित करण्याचा दिनांक तात्पुरत्या यादीस आक्षेप सादर करण्याचा अंतिम दिनांक १९-१२-२०२१ (यापूर्वी ०२-०८-२०२० रोजी) . संभाव्य टराव अर्जदारांची अंतिम यादी पारित करण्याचा दिनांक २९-१२-२०२१ (यापूर्वी १२-०८-२०२० रोजी) संभाव्य दराव अर्जदारांना माहिती निवेदनपत्रिका, मुल्यांकन नमुना, ठराव १९-१२-२०२१ (यापूर्वी ०२-०८-२०२० रोजी) योजनेकरिता विनंती पारित करण्याचा दिनांक

अ. क्र. ८ नुसार निश्चित केलेले पात्र ठराव अर्जदार ठराव योजना . ठराव योजना, मुल्यांकन नमुना, माहिती ज्ञापन आणि अधिक माहिती जान्य रहुतार क्षित्रकार करित जापन आणि अधिक माहितीसार बिनंती प्राप्त करण्यासाठी अनुक्रमांक २१ मध्ये नमूद्र केलेल्ट पत्त्यावर/ईमेलवर आरपीशी संपर्क साधू शकतात. मिळविण्याकरिता विनंतीची पद्धत 9६. टराव योजना सादर करण्याचा अंतिम दिनांक १८-०१-२०२२ (यापूर्वी ०१-०१-२०२० रोजी) १७. टराव व्यावसायिकांकडे टराव योजना सादर इलेक्ट्रॉनिक स्वरुपत आणि त्यानंतर टपालार्

इलेक्ट्रॉनिक स्वरुपात आणि त्यानंत मोहोरबंद पाकीटातून हाती वितरणाद्वारे करण्याची पद्धत निवाडा प्राधिकरणाकडे मंजुरीकरिता ठराव ३१.०१.२०२२ (यापूर्वी ०१.१०.२०२०) योजना सादर करण्याचा अँदाजित दिनांक १९. टराव व्यावसायिकाचे नाव आणि नोंदणीकरण रितेश पी अदातिया जोंद. क्र. IBBI/IP-001/IP-P01334/2018-2019/12013 ठराव अधिकाऱ्याचे नाव. पत्ता आणि ईमेल. रितेश पी अदातिया

९०४, इस्कॉन प्लॅटिनम; बोपल क्रॉस रोड, बोपत मंडळाकडे नोंदणीकृत असल्यानुसार अहमदाबाद, ईमेलः: cirp.mcapl@gmail.com बी-४०१, दि फर्स्ट, आयटीसी हॉटेलच्या मार्गे, केशव बाग् पार्टी प्लॉटच्या बाजुस, वस्त्रापूर, अहमदाबाद-३८००१५. . ढराव व्यावसायिकासोबत पत्रव्यवहाराकरिता वापरावयाचा पत्ता आणि ईमेल ईमेलः cirp.mcapl@gmail.com २२. अधिक तपशील मिळण्याचे ठिकाण

cirp.mcapl@gmail.com येथे ईमेल करून प्राप्त करता येर्डल २३. फॉर्म जी प्रसिद्धीचा दिनांक १९-११-२०२१ (यापूर्वी ०३-०७-२०२० रोजी) रितेश प्रकाश अदातिर दिनांकः १९-११-२०२१ IBBI/IP-001/IP-P01334/2018-2019/1201 ठेकाणः मुंबई बी-४०१, दि फर्स्ट, आयटीसी हॉटेलच्या मागे, केशव बाग पार्टी प्लॉटच्या बाजुस वस्त्रापूर, अहमदाबाद-३८००१ मैत्रेयी कॅपिटल ॲडव्हायजर्स प्रायव्हेट लिमिटेडकरित

स्वर्गिय थ्री. महेश नरेंद्र रॉय यांचे १७/०२/२०२१ रोजी निधन झाले, त्यांच्या परचात श्रीमती रेखा रॉय, श्री. रिशी रॉय व श्री. रुष्भ रॉय हे स्वर्गिय श्री. महेश नरेंद्र रॉय यांचे म्लॅट व शेअर्मचे कायदेशीर वारमदार आहेत आणि एक

स्वर्गिय श्री. महेश नरेंद्र रॉय व श्रीमती रेखा रॉय हे फ्लॅट क्र.

२०२ दुसरा मजला, डी विंग, इमारत क्र. ४, क्षेत्रफळ ३७.९० चौ.मी. कारपेट क्षेत्र, श्री हार्मानी कोहौसोलि म्हणून ज्ञात इमारत, सेक्टर क्र. ४ यशवंत विवा टाऊनशिप,

जमीन सर्वे क्र. ४९ ते ५६, ७७ व सर्वे क्र ५७, हिस्सा क्र. १, गाव आचोळे, नालासोपारा (पूर्व) तालुका वसई, जिल्हा पालघर या जागेचे मालक होते आणि ज्या अर्थी

न्सर पर राजसंच कावदशार चारसदार जाहरा जााण एक वारसदार श्रीमती रेखा रॉय यांनी सोसायटीकडे त्यांच्या नावे सदर फ्लॅटमधील स्वर्गिय श्री. महेश नरेंद्र रॉय यांचे ५० टक्के शेअर हस्तांतर करण्याची तयारी दिली आहे. राजर हस्तारार फरण्याचा त्यारा दिशा जाह. या सुचनेद्वारे अन्य व्यक्तींकडून, संस्थेकडून दावा/आक्षेप मागिवले जात आहेत किंवा जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट व शेअर्सवर विक्री, हस्तांतर, तारण किंवा अन्य स्वरुपाने दावा किंवा अधिकार असल्यास त्यांनी खाली दिलेल्या पत्त्यावर सदर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसांच्या कालावधीत कळवावे. त्यांचे दावा/ आक्षेप पृष्ट्यर्थ दस्तावेज व इतर पुरावांच्या प्रतींसह कळवावे. जर वर विहीत कालावधीत कोणताही दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास १४ दिवसांच्या समाप्तीनंतर दावा विचारत न घेता वरील व्यक्तींकडील फ्लॅट व शेअर्सबाबत व्यवहार करण्यास माझे प्रशील मुक्त असतील.

वकीलाचा पत्ता : ४, पॅराडाईज अपार्टमेंट, महापालिक कार्यालयाजवळ, पोस्ट पेल्हार, तालुका वसई, जिल्ह गलघर - ४०१२०८. दिनांक: १९.११.२०२१ वकील उच्च न्यायालय

NOTICE

NOTICE is hereby given that the Certificate (s) for 200 Equity Shares

Name (s) Of Shareholder (s)

PMC FOR REDEVELOPMENT

Vivek Co-op Housing Society, Ghatkopa West, (2 Bldg. of Ground + 2, 24 Flats), invites Expression of Interest together with profile from Project Management Consultants, experienced in similar projects for Redevelopment of our ociety as per Govt. of Maharashtra

directives. Expression of Interest may be sent to The Hon. Secretary, Vivek Co-op Housing Society, Sainath Nagar Road, L.B.S. Marg, Ghatkopar (W), Mumbai – 400086, latest by 6 pm on 27th November 2021. Invitation to quote for assignment with necessary information will be sent to suitable respondents ,

marketable title of the said property. Regards Sachindar R. Tiwari

NOTICE is hereby given that our member

Any person/s having any objection for the inheritance exchange, mortgage, charge lien, trust, possession, easement hereby required to make the same known to document to the undersigned office at the duplicate share certificate

For Mahavir Darshan Premises

जाहीर सूचना येथे सचना देण्यात येत आहे की. श्रीमती जया

महिंद्र जैन या दुकान क्र. बी-१८, बी विंग, क्षेत्रफळ २७१ चौ.फू. कार्पेट क्षेत्र या दुकान जागेच्य मालक आहेत.

. श्रीमती मनिषा पाठक व (२) श्री. हेमधर पाठक कोणताही दावा, आक्षेप किंवा अधिकार, हक्क सचनेनंतर प्राप्त झाल्यास विचारात घेतले जाणार

नरेंद्र आर. सिंग

दुकान क्र.६८, पवई प्लाझा. हिरानंदानी गार्डन्स पवर्ड. मंबई-४०००७६

execute Release Deed from **Sm** Vandana Ravindra Pujari for Shop No 19 & 19A, Ground Floor, Shiv Surbh Cooperative Housing Society Limited Jivla Pada, behind Gokul Concor hakur Village, Kandivali [East], Mumba 400101 [said Shops] & 5 Fully pai hares, sum of Rs. 50/- each bearin Shares Distinctive Nos. 431 to 435 [bot inclusive] & 5 fully paid shares, sum of Rs. 50/- each bearing Shares Distinctive Nos. 436 to 440 [both inclusive] in spect of Share Certificate No. 087 088 [said Shares] owned by Mrs. Bab Ramesh Pujari & Mr. Ravindr Ramesh Pujari who expired o 04/06/2008 & 21/01/2012 respectively Thereafter, Mr. Ramesh Jabba Poojar

expired on 26/01/2021. Our clients ar hops & said Shares. f any Person, Firm, Society, Compan Corporation or any Body Corporate ha any claim or lien, on the said Shops said Shares may file such claims objections if any, within the period of 1-days from the date of this notice to

M/s. Bhogale & Associates, Advocate & Legal Consultants, 1202, 12th Floo Shakti, Dahisar Udayachal CHS Ltd., Ashokvan, Shiv Vallabh Roa Borivali [East], Mumbai - 400 066. If no claims or objections, as above, are received within the stipulated period, our clients shall, at future date, treat an such claims, objections and/or rights having been waived, forfeited and / o

M/s. Bhogale & Associates

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given to the public at large that Late. Shabbir Fakhruddin Maru and Late.

Yasmeen Abbas Maru were the owners of Shop No: 06, in Juhu Garden Co-op Hso Soc., situated at Plot No: 97-B, Juhu Road, Santacruz (West), Mumbai, along with share certificate No: 23, haiving distinctive No. 86 to 90 in the said society. The said Late. Shabbir Fakhruddin Maru died intestate or 02/09/2020, and the said Late. Yasmeer Abbas Maru died intestate on 25/01/2012. The legal heirs of the said 2 deceased namely Mrs. Fatema Shabbir Maru, M Khuzema Shabbir Maru, Mrs. Munira Husain Fidvi, Ms. Masooma Abbas Maru and Ms Zahabia Abbas Maru have decided to release all their rights, title and interest in said shop and said share certificate in favour of Mi

Abbas Fakhruddin Maru. The said society is in process of transferring the said shares only in name of said Mi Abbas Fakhruddin Maru in pursuance of execution of Release Deed document. Hence all persons having or claiming any right, title, claim, demand or estate interest in respect of the said shop premises or to any part thereof by way of sale/transfer, exchange, mortgage lease, lien, charge, license, gift, inheritance ossession, easement, bequest, lis pendency assignment or encumbrance of whatsoeve nature or otherwise are hereby requested t intimate to the undersigned in writing at the address mentioned below of any such claim/s accompanied with all necessary and supporting documents within 15 days fron the date of publication hereof, failing which it shall be presumed that there is/ are no claim/s and that claim/s, if any, have been waived off and the said society shall proceed for transfer of shares in name of Mr. . Abbas Fakhruddin Maru.

Flat No: 10, D-Wing, Shriramkunj Society, Takli Road, Dwarka, Nashik. Mob: 9028175450.

(Ibrahim B. Dhuliawala)